



Ingenuity In Motion

August 18, 2024

<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. Tel: 022 - 2272 1233 / 34 Fax: 022 - 2272 2131 / 1072/ 2037 / 2061 / 41  <b>Scrip Code:</b> 532345 <b>ISIN No.:</b> INE152B01027 <b>Re.:</b> Allcargo Gati Limited	<b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Tel: 022 - 2659 8235 / 36 / 452 Fax: 022 - 2659 8237/ 38  <b>Symbol :</b> ACLGATI <b>ISIN No.:</b> INE152B01027 <b>Re.:</b> Allcargo Gati Limited
--	--

Dear Sir/Madam,

**Subject: Newspaper advertisement - 29<sup>th</sup> Annual General Meeting (“AGM”) of the Members of the Company.**

**Ref.: Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”).**

With reference to above cited subject, we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published on August 18, 2024, in Financial Express (English Newspaper) and Prathkaal (Marathi Newspaper), in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and as per Listing Regulations.

The information contained in this disclosure shall also be made available on the Company’s website [www.gati.com](http://www.gati.com)

We request you to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,  
For Allcargo Gati Limited  
(Formerly known as “Gati Limited”)

**T.S. Maharani**  
Company Secretary & Compliance Officer  
M. No. F8069

Encl.: As above

---

**Allcargo Gati Limited (Formerly known as “Gati Limited”)**

**Registered Office:** 4<sup>th</sup> Floor, B Wing, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (East), Mumbai – 400098, Maharashtra, India

**Corporate Office:** Western Pearl, 4<sup>th</sup> Floor, Survey No. 13(p), Kondapur, Hyderabad, Rangareddy – 500084, Telangana, India

**E-mail:** investor.services@allcargologistics.com **Tel:** 022 66798100

**CIN:** L63011MH1995PLC420155 | **Website:** www.gati.com



**VIVIMED LABS LIMITED**  
 (CIN:L02411KA1988PLC009465)  
 Registered office: Plot No.78-A, Kolhar Industrial Area, Bidar-585403, Karnataka  
 Corporate office: D No.6-3-866/1/G1, 3rd Floor, GMR Towers, Greenslands,  
 Begumpet, Hyderabad, Telangana - 500 016, India.  
 Tel No.: 91-40-8608 8608, E-mail: yugandhar.kopparthi@vivimedlabs.com

**NOTICE FOR TRANSFER OF UNPAID DIVIDENDS/EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION FUND**

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer & Refunds) Rules, 2016 (the "Rules") notified by the Ministry of Corporate Affairs including any amendments thereto.

Particulars	Date of declaration	Due date for transfer to IEPF
Final Dividend 2016-17	29.09.2017	05.11.2024

MCA has also notified that the transfer of shares by the companies to the Fund shall be deemed to be transmission of shares and procedure to be followed for transmission of shares shall be followed by the companies while transferring the shares to IEPF. Therefore, the Notice is given to the shareholders that the Company will proceed to initiate action for transfer/transmission within 30 days from the above due dates without any further notice as per the above Rules. The Company has also uploaded full details of such shareholders and shares due for transfer to the IEPF suspense account on its website. Shareholders are requested to refer to the Company's website at <https://www.vivimedlabs.com/shareholders> information to verify the details of the shares liable to be transferred to the IEPF suspense account. In view of the same, Shareholders are requested to claim their unpaid/unclaimed dividend amounts by sending requisite documents to the Company's Registrar and Transfer Agent, M/s. Aarthi Consultants (P) Limited, Regd. Office: 1-2-285, Domalguda, Hyderabad- 500029, Tel.No.:040-27638111. E-mail:info@arthiconsultants.com to claim such dividend amounts.

It may please be noted that in case no reply is received from the investor on or before the aforementioned due dates, the Company will be compelled to transfer the amount of unclaimed dividends / shares to the IEPF, without any further notice and no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividends and the shares transferred to IEPF. Kindly note that all future benefits, dividends arising on such, shares would also be transferred to IEPF. It may be noted that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

**By Order of the Board For Vivimed Labs Limited**  
 Sd/-  
 Yugandhar Kopparthi  
 Company Secretary

**Place: Hyderabad**  
**Date: 27.07.2024**

**"IMPORTANT"**

Whist care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**AJOONI BIOTECH LIMITED**  
 CIN: L85190PB2010PLC040162  
 (Regd. Office: D-118, Industrial Area Phase-7, Mohali, Punjab- 160055)

**Notice Of The 14th Annual General Meeting, E-Voting And Book Closure**

Notice is hereby given that the 14th Annual General Meeting (AGM) of the Members of Ajooni Biotech Limited will be held on Tuesday, September 17, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) in compliance with applicable provisions of Companies Act 2013, SEBI (LODR) Regulations, 2015, read with circulars issued by MCA and SEBI in regard to VC facility to transact the business as set out in the Notice of the AGM. The Notice of the AGM will be dispatched due course of time, through electronic mode only to those Members whose e-mail ids are registered with the Company, RTA and Depositories. Annual Report of FY-2023-24 of the Company along with Notice of AGM will be available on the website of the Company at [www.ajoonibiotech.com](http://www.ajoonibiotech.com), websites of the Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

**Book Closure and Dividend:** The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 11/09/2024 to Tuesday, 17/09/2024 (both days inclusive) for the purpose of 14<sup>th</sup> AGM for the financial year 2023-24.

**Remote e-Voting:** In accordance with provisions of Company Act 2013, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the ICSI and SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-Voting before/during the AGM. Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. E-Voting facility is available from 14/09/2024 (9:00 a.m. IST) to 16/09/2024 (5:00 p.m. IST). The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, 06/09/2024 (cut-off date). The facility of remote e-Voting system shall also be made available during meeting and the Members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during the AGM. Members who have casted their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in). However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company, becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may follow the login process mentioned in the Notice of AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held with NSDL or CDSL for e-voting facility. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of AGM for information purposes only.

Shareholders whose e-mail ids are not registered can get the same registered with the company by providing Folio No., scanned copy of the share certificate, PAN and AADHAR by sending email to [cs@ajoonibiotech.com](mailto:cs@ajoonibiotech.com).

In case of any queritor remote e-Voting (before/during the AGM), you may refer FAQs and e-Voting user manual for shareholders available in the "Downloads" section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or contact NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

**For Ajooni Biotech Limited**  
 Sd/-  
 Jasjot Singh, Managing Director

**Dated: 16.08.2024**  
**Place: Mohali**

**Indian Bank**  
 Stressed Asset Management Branch Mumbai,  
 Office No-73, 7th Floor Mittal Chambers,  
 Nariman Point, Mumbai-400021  
 Email: [arbmumbai@indianbank.co.in](mailto:arbmumbai@indianbank.co.in)

**Sale notice for sale of immovable properties APPENDIX-IV-A [See proviso to rule 8 (6)]**

**E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Specific Interest (Enforcement) Rules 2002**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, by the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank, SION Branch, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 01.07.2024 due to recovery of Rs.2,04,69,981/- (Rupees two crore Four lakh sixty-nine thousand nine hundred Eighty-one only) as on 30.06.2024 and further interest and cost from 01.07.2024 due to the Indian Bank, SAMLAGE Branch, Secured Creditor, from (1) M/s Arisha Trading Co., Shop No 1 to 10 Plot No 233/234 Basement, Kedy CHSL, Jahangir Boman Behram Marg Nagpada Mumbai Central Mumbai-400008

**2. Mr. Atiq Hussain Khan (Partner)** Flat No 1305, Yasmin Tower Ghasi Aagripada Mumbai Central Mumbai-400011 And Also at H. No.10-3-293/3 Vijay Nagar Colony Hyderabad-500028 And Also at Flat no 503 5th floor Awing Dudhwala Aqua Pearl Bellasia Road Mumbai Central-400008

**5. Mrs Rahat Khan (Partner)** Shop No 1 to 10 Plot no 233/234 Basement, Kedy CHSL Jahangir Boman Behram Marg Nagpada Mumbai Central Mumbai-400008 Also at: R/O No.48 Tulsi Mansion East Anand Bagh Malkajgiri RR District-500047

**M/s Jubilant Food Works Ltd. (Tenant)** Rep b't it SPM, Mr. Sandeep, R.O. & H.O. T PLOT No 1A, Sector-16A, Noida-201301, U.P

**Reserve Price: 188.00 Lakh EMD (Rs.) :- Rs.18.80 lakhs.**

**Encumbrances on Property:-** Tenancy by Dominos Pizza at ground & 1st floor existing prior to the mortgage to the bank. As per the rental agreement, the per month rent is approx. Rs 1,00,000/-

**Bid incremental amount:-** Rs. 1,00,000/- (Rs. One Lakh only)

**Property ID No.:** ID3238462501

Date and time of e-auction at the platform of e-auction Service Provider <https://www.ebkraay.in> - **18.09.2024, Time: 11.00 AM to 04.00 PM**

Bidders are advised to visit the website (<https://www.ebkraay.in>) of our e-auction service provider PSB Alliance Pvt. Ltd. to participate in online bid. For Technical Assistance Please call 8291220220. For Registration status and for EMD status please email [tousaport.ebkraay@psballiance.com](mailto:tousaport.ebkraay@psballiance.com).

For property details and photograph of the property and auction terms and conditions please visit: <https://www.ebkraay.in> and for clarifications related to this portal, please contact PSB Alliance Pvt. Ltd, Contact No. 8291220220.

Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with <https://www.ebkraay.in>



**Date: 12.08.2024**  
**Place: Mumbai**

**Authorized Officer: Manisha**  
 Contact No: 9899600207

**PUBLIC ANNOUNCEMENT**

**TRUALT BIOENERGY LIMITED**

Our Company was originally incorporated as "TruAlt Energy Limited" as a public limited company under the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation dated on March 31, 2021, by the Registrar of Companies, Karnataka at Bangalore ("RoC"). The name of our Company was subsequently changed to "TruAlt Bioenergy Limited", pursuant to a special resolution passed in the extra-ordinary general meeting of the Shareholders held on June 1, 2022, pursuant to which a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the RoC on July 1, 2022. For further details of change in name of the Company, see "History and Certain Corporate Matters" on page 296 of the draft red herring prospectus dated August 16, 2024 (the "DRHP" or the "Draft Red Herring Prospectus").

**Corporate Identity Number:** U15400KA2011PLC145978  
**Registered Office:** Survey No. 166, Kulali Cross, Jamkhandi Mudhol Road, Bagaikot - 587313, Karnataka, India; **Tel:** 083502 00005  
**Corporate Office:** No S 904A/9th Floor WTC Brigade Gateway Campus No 26/1, Malleswaram West, Bangalore - 560055, Karnataka, India; **Tel:** 080-23255000  
**Contact Person:** Sudheer Sannapaneni, Company Secretary and Compliance Officer; **E-mail:** [cs@trualtbioenergy.com](mailto:cs@trualtbioenergy.com); **Website:** <https://www.trualtbioenergy.com/>

**OUR PROMOTERS: VIJAYKUMAR MURUGESH NIRANI, VISHAL NIRANI AND SUSHMITHA VIJAYKUMAR NIRANI**

**INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF TRUALT BIOENERGY LIMITED (OUR "COMPANY" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("THE OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] LAKHS ("THE OFFER") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH BY OUR COMPANY AGGREGATING UP TO ₹ 75,000 LAKHS (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 36,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ [●] LAKHS, COMPRISING AN OFFER FOR SALE OF UP TO 18,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ [●] LAKHS BY DHRAKSHAYAN SANGAMESH NIRANI, AND UP TO 18,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ [●] LAKHS BY SANGAMESH RUDRAPPA NIRANI (COLLECTIVELY, THE "SELLING SHAREHOLDERS", AND EACH INDIVIDUALLY, AS A "SELLING SHAREHOLDER" AND SUCH OFFER FOR SALE OF EQUITY SHARES BY THE SELLING SHAREHOLDERS, THE "OFFER FOR SALE"), THE OFFER WILL CONSTITUTE [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.**

**OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A PRIVATE PLACEMENT, RIGHTS ISSUE, PREFERENTIAL OFFER OR ANY OTHER METHOD OF SPECIFIED SECURITIES AS MAY BE PERMITTED UNDER APPLICABLE LAWS, TO ANY PERSON(S), FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING ₹ 15,000 LAKHS ("PRE-IPO PLACEMENT"), PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO THE OFFER COMPLYING WITH RULE 19(2)(B) OF THE SCRR. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, SHALL NOT EXCEED 20% OF THE SIZE OF THE FRESH ISSUE. PRIOR TO THE COMPLETION OF THE OFFER, OUR COMPANY SHALL APPROPRIATELY INTIMATE THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT, PRIOR TO ALLOTMENT PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT, THAT THERE IS NO GUARANTEE THAT OUR COMPANY MAY PROCEED WITH THE OFFER OR THE OFFER MAY BE SUCCESSFUL AND WILL RESULT INTO LISTING OF THE EQUITY SHARES ON THE STOCK EXCHANGES. FURTHER, RELEVANT DISCLOSURES IN RELATION TO SUCH INTIMATION TO THE SUBSCRIBERS OF THE PRE-IPO PLACEMENT (IF UNDERTAKEN) SHALL BE APPROPRIATELY MADE IN THE RELEVANT SECTIONS OF THE RED HERRING PROSPECTUS AND THE PROSPECTUS.**

**THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [●] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), ALL EDITIONS OF [●] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [●] EDITIONS OF [●] (A WIDELY CIRCULATED KANNADA DAILY NEWSPAPER, KANNADA BEING THE REGIONAL LANGUAGE OF KARNATAKA, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SUCH ADVERTISEMENT SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), AND TOGETHER WITH THE BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES.**

**THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10 EACH AND THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES**

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLMS and at the terminals of the members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 5(2) of the SEBI ICDR Regulations, wherein not less than 75% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion, the "QIB Portion", provided that our Company in consultation with the BRLMS may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis (the "Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of undersubscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. If at least 75% of the Offer cannot be Allotted to QIBs, then the entire application money will be refunded forthwith. Further, (a) not more than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Investors (out of which one third portion shall be reserved for Bidders with Bids exceeding ₹2.00 lakhs and up to ₹10.00 lakhs and two-third portion shall be reserved for Bidders with Bids exceeding ₹10.00 lakhs) and (b) not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Investors in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All potential Bidders, other than Anchor Investors, are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account andUPI ID in case ofUPI Bidders, as applicable, pursuant to which the corresponding Bid Amount, which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Bank, as the case may be, to the extent of their respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 566 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP with SEBI and the Stock Exchanges.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), on the websites of the Stock Exchanges, i.e., BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), NSE at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), the websites of the BRLMS, i.e., DAM Capital Advisors Limited at [www.damcapital.in](http://www.damcapital.in), SBI Capital Markets Limited at [www.sbicapital.com](http://www.sbicapital.com) and the website of our Company at <https://www.trualtbioenergy.com/>. Our Company hereby invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI with respect to disclosures mentioned in the DRHP. The members of public are requested to send a copy of their comments to SEBI and/or to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMS at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the BRLMS and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company at their respective addresses mentioned herein in relation to the Offer on or before 5:00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" beginning on page 34 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("Red Herring Prospectus") has been filed with the RoC and must not be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP.

The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on the Stock Exchanges being BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 296 of the DRHP.

The liability of the members of the Company is limited. For details of the share capital, capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them see "Capital Structure" on page 109 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS		REGISTRAR TO THE OFFER
<b>DAM CAPITAL</b>	<b>SBICAPS</b> Complete Investment Banking Solutions	<b>Bigshare Services Pvt. Ltd.</b>
<b>DAM Capital Advisors Limited</b> One BKC, Tower C, 15 <sup>th</sup> Floor, Unit No. 1511, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Maharashtra, India <b>Tel.:</b> +91 22 4202 2500; <b>E-mail:</b> <a href="mailto:trualt.ipo@damcapital.in">trualt.ipo@damcapital.in</a> <b>Investor Grievance E-mail:</b> <a href="mailto:complaint@damcapital.in">complaint@damcapital.in</a> <b>Website:</b> <a href="http://www.damcapital.in">www.damcapital.in</a> <b>Contact person:</b> Chandresh Sharma <b>SEBI Registration No.:</b> MB/IN/MO00011336	<b>SBI Capital Markets Limited</b> 1501, 15th Floor, A & B Wing, Parinee Crescenzo G Block, Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai 400 051 Maharashtra, India <b>Tel.:</b> +91 22 4006 9807; <b>E-mail:</b> <a href="mailto:trualt.ipo@sbicaps.com">trualt.ipo@sbicaps.com</a> <b>Investor Grievance E-mail:</b> <a href="mailto:investor.relations@sbicaps.com">investor.relations@sbicaps.com</a> <b>Website:</b> <a href="http://www.sbicaps.com">www.sbicaps.com</a> <b>Contact person:</b> Karan Savardekar / Sambit Rath <b>SEBI Registration No.:</b> IN/MO00003531	<b>Bigshare Services Private Limited</b> S6-2 Pinnacle Business Park, Mahakali Caves Road Next to Ahura Centre, Andheri (East) Mumbai 400 093 Maharashtra, India <b>Tel.:</b> +91 22 62638200; <b>E-mail:</b> <a href="mailto:ipo@bigshareonline.com">ipo@bigshareonline.com</a> <b>Investor Grievance E-mail:</b> <a href="mailto:investor@bigshareonline.com">investor@bigshareonline.com</a> <b>Website:</b> <a href="http://www.bigshareonline.com">www.bigshareonline.com</a> <b>Contact person:</b> Jibin John <b>SEBI Registration No.:</b> IN/R000001385

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

**For TRUALT BIOENERGY LIMITED**  
 On behalf of the Board of Directors

Sudheer Sannapaneni  
 Company Secretary and Compliance Officer

**TRUALT BIOENERGY LIMITED** is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI and the Stock Exchanges. The DRHP is available on the website of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), on the websites of the Stock Exchanges, i.e., BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), NSE at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), the websites of the BRLMS, i.e., DAM Capital Advisors Limited at [www.damcapital.in](http://www.damcapital.in), SBI Capital Markets Limited at [www.sbicapital.com](http://www.sbicapital.com) and the website of our Company at <https://www.trualtbioenergy.com/>. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" on page 34 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933 ("U.S. Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) in transactions exempt from, or not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

**allcargo GATI**  
 Ingenuity In Motion  
**ALLCARGO GATI LIMITED**  
 (Formerly known as "GATI LIMITED")  
 CIN: L63011MH1995PLC420155  
 Regd. Office: 4th Floor, B Wing, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (East), Mumbai - 400098, Maharashtra, India  
**Tel:** +91-040-7120 4284, +91-022-66798 100  
**Email ID:** [investor.services@allcargologistics.com](mailto:investor.services@allcargologistics.com) **Website:** [www.gati.com](http://www.gati.com)

**NOTICE OF THE 29<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 29<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Members of Allcargo Gati Limited (formerly known as "Gati Limited") ("Company") (CIN: L63011MH1995PLC420155), will be held on **Tuesday, September 10, 2024 at 3:00 PM** through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility ONLY, to transact the businesses, as set out in the notice convening the said 29<sup>th</sup> AGM of the Company.

This 29<sup>th</sup> AGM will be held through VCOAVM without physical presence of the Members and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with rules made thereunder and General Circular No. 19/2021 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 20/2021 dated October 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, General Circular No. 02/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars") to transact the businesses as set out in the Notice of the 29<sup>th</sup> AGM. Members attending the AGM through VCOAVM facility shall be conducted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of Listing Regulations, the Company has decided to close its Register of Members and share transfer books of the Company from Tuesday, September 03, 2024 to Tuesday, September 10, 2024 (both days inclusive) for the purpose of 29<sup>th</sup> AGM.

In compliance with the above circulars the Annual Report for the Financial Year 2023-24 and Notice of the 29<sup>th</sup> AGM are being sent electronically to those Members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial Owners as on close of business hours on Friday, August 09, 2024 and who have registered their email addresses with the Depository Participants or with the Registrar & Share Transfer Agent of the Company ("R&T Agent") or with the Company. The Annual Report for the Financial Year 2023-24 and Notice of the 29<sup>th</sup> AGM is also available on the Company's website at [www.gati.com](http://www.gati.com), website of stock exchanges, BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

**Manner of Registering/Updating e-mail addresses is as below:**

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Company are requested to register/update their email addresses by sending a duly signed request letter to the Company's R & T Agent viz. Link Intime India Private Limited at their below mentioned address by providing Folio No. and Name of the Member or may also send an e-mail to Ms. T.S. Maharani, Company Secretary at [investor.services@allcargologistics.com](mailto:investor.services@allcargologistics.com).

**Link Intime India Private Limited**  
 (Unit: Allcargo Gati Limited (formerly known as "Gati Limited")  
 C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhrol (West), Mumbai - 400 083 Maharashtra  
**Tel. No.:** 18003545001  
**E-mail:** [rtt.helpdesk@linkintime.co.in](mailto:rtt.helpdesk@linkintime.co.in)

**Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their relevant Depository Participants.**

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the Listing Regulations, as amended from time to time and in terms of SEBI vide circular no. SEBI/ICD/CFO/CMD/CIR/P/2020/242 dated December 09, 2020 in relation to e-Voting Facility Provided by Listed Entities the Company has engaged the services of NSDL as agency for providing e-voting facility.

- The Company has provided the facility to the Members to cast their vote on the matters set forth in 29<sup>th</sup> AGM Notice, either by way of "remote e-voting" facility, prior to the AGM or by way of electronic voting system during the AGM. The instructions for joining the AGM and the manner of participation and voting are provided in the Notice of the 29<sup>th</sup> AGM.
- The manner of voting by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the 29<sup>th</sup> AGM.
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the **Cut-off date i.e., Tuesday, September 03, 2024** only shall be entitled to avail the facility of remote e-voting or participation at the 29<sup>th</sup> AGM and voting through electronic voting system thereafter.
- Remote e-voting facility to the Members will be available during the following period (inclusive of both days):
 

Time, day and Date of commencement of remote e-voting	9.00 AM (IST) on Saturday, September 07, 2024
Time, day and Date of end of remote e-voting	5.00 PM (IST) on Monday, September 09, 2024
- A person who has become a member of the Company after dispatch of the Notice of the 29<sup>th</sup> AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and password for e-voting by sending e-mail, intimating DP ID and Client ID / Folio No. at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) with a copy to [investor.services@allcargologistics.com](mailto:investor.services@allcargologistics.com). The detailed procedure for obtaining user ID and password is also provided in the notice of the 29<sup>th</sup> AGM which is available on Company's website and NSDL's website. However, if you are already registered with NSDL for e-voting, you can use your existing User ID and password for casting your vote.
- The Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Monday, September 09,



## इकोफ्रेंडली ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे नमुमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन

नवी मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : यावर्षी दि. ७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत श्रीगणेशोत्सव - २०२४ आणि ०३ ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४ ऑगस्ट २०२४ रोजी विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकीत देण्यात आलेले निर्देश तसेच शासनाकडून मागील वर्षी पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार –

१. सार्वजनिक

गणेशोत्सवासाठी

गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक

प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार

यथोचित पूर्वपरवानगी घेणे

आवश्यक राहिल.

२. मा.न्यायालयाचे निर्गमीत

केलेले आदेश आणि महापालिका

तसेच संवधीत स्थानिक प्रशासनाचे

मंडपांबाबतचे धोरण यांचेशी

सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे

मंडप उभारण्यात यावेत.

३. सर्व गणेशभक्त,

गणेशोत्सव मंडळे आणि नागरिक /

भक्तजनांना विनम्र आवाहन

करण्यात येते की, शक्यतो प्लास्टर

ऑफ पॅरिस (पी ओ पी) पासून

घडविलेल्या श्री गणेशमूर्ती /

दुर्गांमातेची विक्री अथवा खरेदी करू

नये.

४. प्लास्टर ऑफ पॅरिस (पी

ओ पी) मूर्तीऐवजी शाडू

मातीपासून घडविलेल्या मूर्तीची

प्रतिष्ठापना करावी.

५. पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी

घरातील धातू / संगमरवर आदी

मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची /

पर्यावरणपूरक अस्तित्वास त्याचे

विसर्जन शक्यतो घरच्या घरी

करावे. विसर्जन घरी करणे शक्य

नसल्यास नजिकच्या कृत्रिम

विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात

यावे.

६. सार्वजनिक उत्सवाकरिता

वर्गाणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास

त्यांचा स्विकार करावा.

जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी

आकर्षित होणार नाही असे पहावे.

तसेच आरोग्य विषयक व

सामाजिक संदेश असलेल्या

जाहिराती प्रदर्शित करण्यास परस्ती

देण्यात यावी.

७. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी

आरोग्य विषयक उपक्रम / शिबीर

(उदा.रक्तदान) आयोजित

करण्यास प्राधान्य देण्यात यावे

आणि त्याद्वारे, मलेरिया, डेंग्यू इ.

आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक

उपाय तसेच स्वच्छता याबाबत

जनजागृती करण्यात यावी. प्रतिबंधित प्लास्टिक

पिश्या व वस्तू यांचा वापर टाळण्यात यावा.

८. वेळोवेळी निर्गमित केलेल्या

परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील.

९. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक

कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही

तसेच कोर्टाच्या निर्णयानुसार ध्वनी प्रदूषण

संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात

यावे.

१०. श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन,

केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादीद्वारे

उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात

यावी.

११. श्रीगणेश मंडपांमध्ये निज्तुकीकरणाची

पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन

दर्शन इच्छिणा-या भाविकांसाठी स्वच्छतेचे नियम

पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

१२. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत

विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून

विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान

मुले (बालक) आणि वरिष्ठ नागरिकांनी, गर्भवती

महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे

टाळावे.

१३. विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था,

लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या

मदतीने शक्य झाल्यास कृत्रिमशमूतींच्या

विसर्जनाकरिता त्याच परिसरात श्रीगणेश तलावांची

निर्मिती करण्यात यावी. तसेच

महानगरपालिकेमार्फत निर्मित कृत्रिम तलावांमध्ये

विसर्जन करण्यात यावे.

१४. महाराष्ट्र शासन तसेच महापालिका,

पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या

तसेच वेळोवेळी दिलेल्या नियमांचे अनुपालन

करणे बंधनकारक राहिल. तसेच या परिपत्रकानंतर

व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत

अजून काही महाराष्ट्र शासनाच्या मागदर्शक

सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन

करावे.

१५. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या

अनुषंगाने अवलंबविण्याच्या परवानगी

प्रक्रियेबाबत विभाग स्तरावर सर्व विभाग

कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात येणार

असून, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बैठकीस

उपस्थित रहावे व नियमानुसार उत्सव साजे

करावेत.

१६. नवी मुंबई महानगरपालिकेच्या

कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात मंडप, ध्वनी

प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी

आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गांवर तात्पुरत्या

स्वरूपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात

मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक

१७३/२०१० संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणेची परवानगी

देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महापालिकेने

दिल्यास केली आहे. सर्व गणेशोत्सव /

नवरात्रोत्सव मंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई

महापालिकेच्या https://app.nmmconline.

in या संकेतस्थळावर (Website)

गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरिता परवानगी

अर्ज करण्याची मुदत दिनांक १४ ऑगस्ट २०२४

पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा

कार्यान्वित करण्यात आली आहे. मंडप

उभारणीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत

कोणतेही शुल्क अथवा अनामत रक्कम

आकारण्यात येणार नाही. तसेच नवरात्रोत्सवासाठी

सुध्या याच वेबसाईटवरवर मंडप उभारणेकरिता

परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. दोन्ही

उत्सवासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वी दहा दिवस

अगोदर ऑनलाईन प्रणालीद्वारे परवानगी देणे

आवश्यक आहे असे सूचित करण्यात येत आहे.

१७. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव याकरिता

सर्व संवधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय

कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरू करू

नये, तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल

केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरू नये.

महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची

उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर

निष्कासनाची तसेच कायदेशीर कार्यवाही केली

जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रोत्सव व अन्य

धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ /

नागरिकांनी याची दक्षता घ्यावी असेही सूचित

करण्यात येत आहे.

१८. मंडप उभारणी परवानगी अर्ज उपरोक्त

नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या

संबंधित विभाग कार्यालयकडे https://app.

nmmconline.in या संकेतस्थळावर

ऑनलाईन सादर करावेत. लेखी परवानगी प्राप्त

झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची

उभारणी करू नये. विशेष करून

गणेशोत्सव / नवरात्रोत्सव व अन्य

धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या

मंडळांनी याची नोंद घ्यावी.

उत्सव सुरू होण्याच्या १० दिवस

अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग

कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत

किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी

दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात

यावी.

तरी या सर्व बाबींचे पालन करून

नागरिक व मंडळांनी अत्यंत उत्साहात

गणेशोत्सव साजरा करावा तसेच

आपल्या पर्यावरणाची काळजी घेत

पर्यावरणाला हानी पोहचविणा-या

प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून

‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा

करावा तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी

श्रीमूर्ती विसर्जनासाठी आपल्या

नजिकच्या कृत्रिम तलावांचा वापर

करावा, फटाक्यांचा वापर टाळून

वायूप्रदूषण टाळावे, ठराविक मर्यादित

ध्वनीव्यवस्था करून ध्वनीप्रदूषण

टाळावे तसेच सजावटीमध्ये विघातक

धर्माकौलचा वापर टाळून टाकाऊ व

पुनर्वापरकरण्यायोग्य वस्तूंचा वापर

करावा आणि इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त

गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे

यांच्या वतीने करण्यात येत आहे.

<b>सूचना</b> यादारे सूचित करण्यात येते की प्रमाणपत्र ये लारसन अँड टुवो लिमिटेड यांचे समभाग ज्योचे दर्शनी मूल्य रुपये 2/- प्रत्येकी इत्ते आहे आणि एकूण समभाग संख्या 500, प्रमाणपत्र क्रमांक १714, 192282, ३20824, आणि लिमिटेड क्रमांक 448346- 448470, 140312725- 140312849, 574360453- 574360702, फॉलिओ क्रमांक क्रमांक ०37048232 लिमिटेड यांचे आहेत आणि ज्यांचा नोंदणीगत पत्र, प्ल एल अँड टी हाऊस स्टेट मुंबई महाराष्ट्र 400021 असा आहे त्यांच्या संदर्भात आहे आणि जे आर पी सिंग यांच्या नावे नोंदणीगत असून ते हद्दबंद आहे आणि निम्म स्व्याक्षरणीत सर्वांनी कंपनीकडे बुलिटेड प्रमाणपत्र जे सदरील समभागच्या पुच्छात असे ते जारी करण्यासाठी अर्ज केला आहे. सदरील समभागच्या संदर्भात कोणतीही व्यक्तींचा दावा असले तर त्यांची हद्दबाबत लिटेड कॅम्पेन टेक्नॉलॉजी लिमिटेड, सेलेनेयम टॉवर बी, प्लॉट क्रमांक 31 / 32 नाई बावनी, फिनायन्स लिमिटेड हिंदूराव हा 500 032 या ठिकाण या ठिकाण या ठिकाणासून एक महिनात संपर्क साधावा. अन्यथा कंपनी बुलिटेड प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुढील क्रम हाती घेईल. <div style="text-align: right;">यादारे यांचे नाव साह्या सिंग</div> दिनांक <span> </span> : 17/08/2024
---

<b>सूचना</b> सूचना देण्यात येते की, लारसन अँड टुवो लिमिटेड यांचे प्रमाणपत्र ध्याक इन्विक्टी जेअर्स दर्शनी मूल्य रु. २/- एकूण जेअरची संख्या ५०० प्रमाणपत्र क्र. १७१६, १९२८१, ३२०८२४ व विभिन्न क्र. ४४४३४६-४४४४७०, १४०३१२७२-१४०३१२८५४, ५७४३६०४५३-७४३६०७०२ ध्याक आहेत. फॉलिओ क्र. ०३७०४८२३ अंतर्गत लारसन अँड टुवो लिमिटेड त्यांचा नोंदणीगत पत्रा एलअँडटी हाउस, बॅंगला स्टेट मुंबई महाराष्ट्र 400021 आहे. आर पी सिंग यांच्या नावे असलेले करार गहाळ या हद्दबाबत आहेत व अघोषिताक्षरित यांनी कंपनीकडे बुलिटेड प्रमाणपत्र सदर रोअर्सकरिता जारी केले होते. कोणतीही व्यक्ती सदर रोअर्स संंधात कोणतेही दावे असल्यास त्यांनी आमचे निंबांक, केंपिन टेक्नॉलॉजी लिमिटेड, सेलेनेम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, गचीबावली, फायनान्स इन्स्ट्रिक्ट, हिंदूबाव ५०० ०३२ येथे सदर तारखापासून एक महिन्याच्या आत ड्युप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया केली जाईल. <div style="text-align: right;">यादारे यांचे नाव साह्या सिंग</div> दि. १७.०८.२०२४
--

<b>बँक ऑफ महाराष्ट्र</b> <b>Bank of Maharashtra</b> <i>एक भारत सच हो</i> <i>Bank of Maharashtra</i>
<b>ब्रान्च निर्देश रोड, रावठा<span> </span>: </b> ब्राह्मण सेवा मंडळ बिल्डिंग, दार (५), मुंबई ४०० ०२८ दूर. क्र. ०२-२२२२२२२११, ईमेल <span> </span> : bom132@mahabank.co.in, bmrgr132@mahabank.co.in क्षेत्रीय कार्यालय <span> </span> : मुंबई दक्षिण क्षेत्रीय कार्यालय <span> </span> : जमनाल, ४/१०६, मुंबई सभावात मार्ग, कॅम्प मुंबई ४०० ०२३.
<b>ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (नियम ८(१))</b>

ज्याअर्थी, अघोषहस्ताक्षरित बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीबीयूटीएडएस अँड रिस्कन्ट्रोलर ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सीबीयूटीटी इंटरॅट २००२ (५४/२००२) अनुसार आणि बिलकुटीटी इंटरॅट (एफोर्समेंट) रूल्स, २००४ च्या नियम ३ सहबाबतचा कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्यांचे कर्जदार / हमीदार १. **मे. डेनिम व्हाल्डिफि कॅ. (कर्जदार)**, प्रो.श्री. **विनाय कुमार पांडे**, मातृ मजला, एफ १३ एक विंग, प्लॉट क्र. ६१६, बासामहेशे अंबेडकर एसायरी सोसायट्य, सेनागती बायट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८. २. **श्री. विनाय कुमार पांडे** (हमीदार) रूम क्र. २०५, बी विंग, शिव दर्शन बिल्डिंग क्र. १, सेंट्रल पार्क, ओरेंजवा नगरी, नालासोपारा पूर्व, बसई दाणे ४०१ २०१. ३. **श्री.म. किरण विनाय पांडे** (हमीदार) रूम क्र. २०५, बी विंग, शिव दर्शन बिल्डिंग क्र. १, सेंट्रल पार्क, ओरेंजवा नगरी, नालासोपारा पूर्व, बसई दाणे ४०१ २०१ यांना सुचवित निर्दिष्टित संपूर्ण रकम रु. २१,७५,७६०.०० (रु. एकलक्ष लाख तेकडोवर्षा हजार साठेचा पचास भाग) धरित रकम दि. ०५.०६.२०२४ अनुसार त्यावरील वर दि. ०५.०६.२०२४ अनुसार अधिक आम प्रभाव व छत्रं प्रदान सदर सूचनेच्या तारखापासून ६० दिवसांच्या आत भाषा काढण्याकरिता मागणी सूचना दि. ०५.०६.२०२४ जारी केली होती.

कर्जदार/हमीदार यांनी सदर रकमेचा भाषणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार/हमीदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अघोषहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहबाबत सदर अँडच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकाऱ्यांवळे सरकेती कायद्याच्या सीबीयूटीटी इंटरॅट एफोर्समेंट नियम, २००२ च्या नियम ८ अंतर्गत खालील निर्दिशित मालमत्तेचा दि. १६ ऑगस्ट, २०२४ रोजी **प्रतिकाल्यक नावा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रमाणानंत वरील निर्दिशित रकमेच्या अधीन असेल.

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपसव्य कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

**स्थावर मालमत्तेचे विवरण / प्रतिभूती**  
रहिासी मालमत्ता पॉर्टे रु. २०५, बी विंग, २ या मजला, शिव दर्शन, गाव मॉरे, नालासोपारा पूर्व, तालुका इन्वेंडी, जिहला ठाणे ४०१ २०६.  
**दिनांक : १६.०६.२०२४**  
**दिनांक : मुंबई**सही/-  
प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्रकरिता

<b>अलकार्गो</b> <b>GATI</b> Ingenuity In Motion
<b>ऑल कार्गो गती लिमिटेड</b> घाटगुडी ऑफिस नवी मुंबई
<b>सीआयए क्रमांक<span> </span>: L63010MH11995PLC420155</b>
नोंदणीकृत कार्यालय: चौथा मजला, बी विंग, हॉल कार्गो गटार, सीएस्टी रोड समोर, बरलिना, सांतक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८, महाराष्ट्र भारत
<b>दूरध्वनी क्रमांक<span> </span>: </b> ९1 9400 098, महाराष्ट्र भारत
<b>ई-मेल आयडी</b> <a href="mailto:investors.services@allcargologistics.com">investors.services@allcargologistics.com</a> <b>संकेतस्थळ</b> <a href="http://www.gati.com">www.gati.com</a>
<b>2० वर्षीय वारिष्क सर्वसाधारण सभा, १ मतदान आणि व्होट क्लोनार यांची सूचना</b> यादारे सूचना करण्यात येते की बँक ऑफ गती लिमिटेड (घाटगुडी ऑफिस नवी मुंबई) (कंपनी) (CIN: L63010MH11995PLC420155) यांनी 2० वे वारिष्क सर्वसाधारण सभा